

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र  
तपासणी समिती, औरंगाबाद  
कार्यालयासाठी झेरोक्स मशिन  
खरेदीस मान्यता देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय : एसटीसी-२०११/प्र.क्र.४७६/का-१०,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक : ३० जानेवारी, २०१२.

वाचा :- आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे पत्र क्र. आसंप्रसं/आस्था/प्र.क्र. /२०११/८१४, दि. २१.१०.२०११.

**शासन निर्णय :-** अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, औरंगाबाद कार्यालयासाठी कॅनन कंपनी चे भारत सरकारच्या दरकरारावरील ऑटोमेटीक डिजिटल फोटोकॉपीयर मशिन मॉडेल क्र. iR-२३१८L हे कॅनन कंपनीने अधिकृत वितरक श्री सेल्स कॉर्पोरेशन, औरंगाबाद यांच्याकडून खरेदीकरीता रुपये ९५,३२०/- (रुपये पंचाण्यांव्याप्त हजार तीनशे वीस फक्त) खर्च करण्यास खालील अटीच्या अधिन राहून शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

- (अ) सदरहू डिजिटल फोटोकॉपीयर मशिन खरेदीची प्रक्रिया विहीत कार्यपद्धती अनुसरुन करण्यात यावी तसेच प्रचलित असलेल्या नियमातील तरतुदी, यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे यंत्रांची संख्या, प्रकार इ. बाबतची मार्गदर्शक तत्वे व इतर निर्देश यांचे अनुपालन करण्यात यावे.
- (ब) खरेदीकरीता आवश्यक निर्धा उपलब्ध अगला पाहिजे. त्याकरीता अधिक वेगळा निर्धा मंजूर करण्यात येणार नाही.
- (क) डिजिटल फोटोकॉपीयर मशिन सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक तो सेवासंविधा रहार विहीत पद्धतीने करण्यात यावा.
- (ड) सध्याच्या यंत्राच्या बदल नवीन यंत्र खरेदी करण्यात येत असल्याने जुन्या यंत्राची विल्हेवाट नवीन बदली यंत्र खरेदीच्या दिनांकापासून तीन महिन्याच्या आत लिलावाद्वारे लावून रक्कम शासनाकडे जमा करावी.

२. यावरील खर्च मागणी क्रमांक:टी-५, "२२२५-अनुसूचित जमाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण-पंचदर्शक योजनांतर्गत योजना (०२) अनुसूचित क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२) अनुसूचित जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना (०२)(२४) अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती (२२२५-४१२२)(२१) सामग्री या "पुरवठा" या लेखाशिर्षाखाली उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून भागविण्यात यावा.

३. हे आदेश वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक:विअप्र-१००८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दिनांक १५-५-२००९ पधील भाग पहिला उपविभाग दोन मधील अ.क्र. २६अ समोरील नियम ७६ खालील तरतुदी मृसार प्रशासकीय विभागाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहेत.

५. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या बेब साईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून त्याचा संग्रहक संकेतांक क्रमांक २०१२०१३००४५५२०१२०००६ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

*S. A. H. R.*  
( सु. अ. हजारी )  
कार्यालय अधिकारी

प्रत,  
मा. मंत्री (आदिवासी विकास)यांचे खाजगी सचिव.

मा. राज्यमंत्री (आदिवासी विकास)यांचे खाजगी सचिव.

मा. प्रधान सचिव (आ.वि.) यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-३२.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

सहआयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, काश्मिरा भवन, सेवायोजन कार्यालयाजवळ, स्टेशन रोड, औरंगाबाद-४३१ ००१.

महालेखापाल(लेखा परिक्षा/लेखा व अनुशेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर.

जिल्हा कोषागार अधिकारी, औरंगाबाद.

वित्त विभाग, विनियम /अर्थसंकल्प-१४, मंत्रालय, मुंबई-३२.

कक्ष अधिकारी (का-०६) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का-१०) आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.